

श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था (शिर्डी)

सभा क्र.०१/ २०२२

स्थळ- साईनिवास अतिथीगृह, शिर्डी

दिनांक २४.०१.२०२२

वेळ- सकाळी ११.०० वाजता

श्री साईबाबा संस्थान व्यवस्थापन समितीची सर्वसाधारण सभा सोमवार दि.२४.०१.२०२२ रोजी शिर्डी येथील संस्थानचे साईनिवास अतिथीगृहामध्ये सकाळी ११.०० वाजता आयोजित करणेत आली असलेबाबत जा.नं.एसएसएस/वशी-०४/३६०८/२०२२, दि.१५.०१.२०२२ अन्वये सर्व मा.सदस्यांना कळविणेत आलेले होते. त्यानुसार सोमवार दि.२४.०१.२०२२ रोजी सकाळी ११.०० वाजता संस्थानचे शिर्डी येथील साईनिवास अतिथीगृहामध्ये मा.ना.श्री. आशुतोष अशोकराव काळे यांचे अध्यक्षतेखाली सुरु करण्यात आली.

या सभेस खालील मा. सदस्य उपस्थित होते.

- | | |
|---|--|
| १. मा.ना.श्री. आशुतोष अशोकराव काळे, अध्यक्ष | २. मा.अॅड. जगदीश हरिश्चंद्र सावंत, उपाध्यक्ष |
| ३. मा.श्रीमती अनुराधा गोविंदराव आदिक, सदस्य | ४. मा.श्री. अविनाश अप्पासाहेब दंडवते, सदस्य |
| ५. मा.श्री. सचिन रंगराव गुजर, सदस्य | ६. मा.श्री.रराहुल नारायण कनाल, सदस्य |
| ७. मा.श्री. सुरेश गोरक्षनाथ वाबळे, सदस्य | ८. मा.श्री. जयवंतराव पुंडलिकराव जाधव, सदस्य |
| ९. मा.श्री. महेंद्र गणपतराव शेळके, सदस्य | ९०. मा.डॉ. एकनाथ भागचंद गोंदकर, सदस्य |

मा.श्रीमती भाग्यश्री बानायत, भा.प्र.से.

मुख्य कार्यकारी अधिकारी,

सभेच्या सुरुवातीस श्री साईबाबांची प्रार्थना करणेत आली.

सदरहू सभेस काही अपरिहार्य कारणास्तव उपस्थित राहू शकत नसलेबाबत मा.अॅड. सुहास जनार्दन आहरे, यांनी दुरध्वनीव्दारे कळविले होते. याची समितीने नोंद घेऊन, त्यांना अनुपस्थित राहण्याची अनुमती दिली.

मा.ना.श्री.आशुतोष अशोकराव काळे,अध्यक्ष यांना राज्यमंत्री पद मिळालेबाबत व्यवस्थापन समितीचे वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

यानंतर विषयपत्रिकेवरील विषयांवर चर्चा सुरु करणेत आली.

- | | |
|---------------|--|
| विषय नं.०१ | दि.२६.१२.२०२१ रोजी शिर्डी येथे झालेल्या मा.व्यवस्थापन समिती सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे. |
| निर्णय क्र.०१ | दिनांक २६.१२.२०२१ रोजी शिर्डी येथे झालेल्या मा.व्यवस्थापन समिती सभेच्या इतिवृत्ताच्या प्रती सर्व मा.सदस्यांना सभेत पुरविण्यात आल्या होत्या, त्याची नोंद घेण्यात येऊन, सदरहू इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले. |

(कार्यवाही-सभाकामकाज विभाग)

- | | |
|---------------|--|
| विषय नं.०२ | श्री साईनाथ रुग्णालयातील X-ray या विभागाकरीता जूने X-ray Machine परत (Buyback) करून नविन X-ray Machine (500 M.A.Without Fluroscopy single panel DR.System) खरेदी करणेबाबत. |
| निर्णय क्र.०२ | यावर सविस्तर चर्चा होऊन, श्री साईनाथ रुग्णालयातील X-ray या विभागाकरीता एक नग नविन X-ray Machine-500 MA. Without Fluroscopy single panel DR. System (5 Year warranty next 5 year AMC) खरेदी करणेकामी विहित पध्दतीने ई-निविदा प्रक्रिया राबविणेस व याकामी येणा-या अंदाजे रक्कम रु.१,५२,६२,१०६/-मात्रचे खर्चास मान्यता देण्यात आली. तसेच जुन्या X-ray Machine ची घसारा किंमत रु.५०,०००/- पेक्षा जास्त येत असल्यामुळे Buyback करणेकामी शासनाची मान्यता घेणेसाठी प्रस्ताव पाठविण्यास मान्यता देण्यात आली. |

(कार्यवाही-श्री साईबाबा हॉस्पिटल)

- | | |
|---------------|---|
| विषय नं.०३ | श्री साईनाथ रक्तपेढी या विभागाकरीता एक नग Blood Cell Separator ई-निविदा मागवून खरेदी करणेस व त्याकामी येणा-या रक्कम रु.५४,२२,७२६/- चे खर्चास प्रशासकीय मान्यता मिळणेबाबत. |
| निर्णय क्र.०३ | यावर सविस्तर चर्चा होऊन, श्री साईनाथ रक्तपेढी या विभागाकरीता एक नग Blood Cell Separator मशिन खरेदी करणेकामी विहित पध्दतीने ई-निविदा प्रक्रिया राबविणेस व त्याकामी येणा-या अंदाजे रक्कम रु.५४,२२,७२६/- खर्चास मान्यता देण्यात आली. |

(कार्यवाही- श्री साईबाबा हॉस्पिटल)

विषय नं.०४ श्री साईबाबा हॉस्पिटल व श्रीसाईनाथ रुग्णालयात ११ महिने कालावधीसाठी कंत्राटी पध्दतीने कार्यरत परिचारक/परिचारिकांचा नेमणूक कराराचा कालावधी संपुष्टात येत असलेबाबत.

निर्णय क्र.०४ यावर सविस्तर चर्चा होऊन, उपरोक्त प्रस्तावात नमुद परिचारक/परिचारीका यांचा ११ महिनेचा कराराचा कालावधी (प्रस्तावातील तक्ता क्र १ स्तंभ क्र ४ मध्ये दर्शविलेल्या दिनांकाअखेर) संपुष्टात आल्याचे लगतचे दिनांकापासुन ०४ दिवस ब्रेक देऊन पुन्हा ११ महिने कालावधीसाठी सध्याचेच वेतनावर पुर्वीचे आदेशातील अटी-शर्तीवर तात्पुरती नेमणूक देणेस मान्यता देण्यात आली. व त्यानुसार करारनामा करुन घेण्यात यावा, असे ठरले.

(कार्यवाही-श्री साईबाबा हॉस्पिटल)

विषय नं.०५ श्री साईबाबा हॉस्पिटल व श्री साईनाथ रुग्णालयातील रिक्त वैद्यकीय अधिका-यांची पदे भरणेकामी प्रसिध्द केलेल्या जाहिरातीस अनुसरुन अर्जदारांच्या मुलाखती घेणेकामी निवडसमिती बदल करणेकरीता मा.उच्च न्यायालयात सिव्हील ॲप्लीकेशन दाखल करणेबाबत.

निर्णय क्र.०५ यावर सविस्तर चर्चा होऊन, सदरचा प्रस्ताव नामंजूर करण्यात आला. श्री साईबाबा हॉस्पिटल व श्री साईनाथ रुग्णालयातील सन २००९ चे मंजूर आकृतीबंधातील रिक्त वैद्यकीय अधिका-यांची पदे भरतीबाबतचा सविस्तर प्रस्ताव मा.व्यवस्थापन समितीचे सभेपुढे सादर करण्यात यावा, असे ठरले.

(कार्यवाही- श्री साईबाबा हॉस्पिटल)

विषय नं.०६ श्री साईबाबा हॉस्पिटल येथील जुने सेंट्रल ए.सी.बायबॅक करुन नविन सेंट्रल ए.सी. प्लॅन्ट उभारणीकरीता मे.व्यंकटेश्वरा ट्रंकी प्रोजेक्ट, पुणे यांना कार्यादेश देणेस मान्यता मिळणेबाबत.

निर्णय क्र.०६ यावर सविस्तर चर्चा होऊन, श्री साईबाबा हॉस्पिटल येथील सेट्रल ए.सी. प्लॅन्ट बायबॅक करुन नविन सेंट्रल ए.सी. प्लॅन्ट बसविणेकामी राबविण्यात आलेल्या ई-निविदा प्रक्रियेतील निम्नतम निविदाधारक मे.व्यंकटेश्वरा ट्रंकी प्रोजेक्ट, पुणे यांचे रक्कम रु.१,६८,३३,३९९/-मात्र अंतिम दर स्विकारणेत येऊन त्यांना कार्यादेश देण्यास मान्यता देण्यात आली.

(कार्यवाही-मेकॅनिकल विभाग)

विषय नं.०७ श्री साईबाबा हॉस्पिटल येथील General O.T. & 2 CVTS OT-01 & 02 Neuro OT-01 & 02 या ०६ ओटींची दुरुस्ती व नुतनीकरण करणेकामी येणारे रक्कम रु.३०,४५,५००/-मात्रचे अंदाजपत्रकीय खर्चास तसेच याकामी विहित पध्दतीने ई-निविदा मागविणेस मान्यता मिळणेबाबत.

निर्णय क्र.०७ यावर सविस्तर चर्चा होऊन, श्री साईबाबा हॉस्पिटल येथील General O.T. & 2 CVTS OT-01 & 02 Neuro OT-01 & 02 या ०६ ओटींची दुरुस्ती व नुतनीकरण करणेकामी विहित पध्दतीने ई-निविदा प्रक्रिया राबविणेस व याकामी येणा-या रक्कम रु.३०,४५,५००/-मात्रचे अंदाजपत्रकीय खर्चास मान्यता देण्यात आली.

(कार्यवाही-बांधकाम विभाग)

विषय नं.०८ व्दारावती भक्तनिवास इमारतीतील खोल्यांचे संडास बाथरूमचे खराब झालेले जुने लाकडी दरवाजे शटर्स ऐवजी पी.व्ही.सी. डोअर शटर्स बसविणेबाबत.

निर्णय क्र.०८ यावर सविस्तर चर्चा होऊन, व्दारावती भक्तनिवास इमारतीतील संडास बाथरूमचे दरवाजांना बसविण्यात आलेले सागवान लाकडी फ्रेममधील १२ एम. एम. जाडीचे पार्टीकल बोर्डचे पॅनेल्ड शटर तळाकडील भागात ६” ते १२” उंचीत पाण्याचे संपर्काने खराब होत असल्याने सदर शटर्स काढून त्याऐवजी पी.व्ही.सी. डोअर शटर्स बसविणे तसेच जूने काढलेले शटर्स संबंधित ठेकेदार यांना Buyback देणेकामी विहित पध्दतीने ई-निविदा प्रक्रिया राबविणेस व याकामी अपेक्षित अंदाजे रक्कम रु.६३,७०,३००/-मात्रचे खर्चास मान्यता देण्यात आली.

(कार्यवाही-बांधकाम विभाग)

विषय नं.०९ मौजे शिर्डी येथील सर्व्हे नं.१४८ मधील श्री साईनाथ रुग्णालय व व्दारावती भक्तनिवासचे वाढीव इलेक्ट्रीक लोड करीता सबस्टेशन व जनरेटर इमारत बांधकामासाठी आर्किटेक्ट इनजिनियर स्टुडीओ प्रा.लि.. गुरगाव यांचे अंदापत्रकानुसार रु.७१,१०,४४४/-मात्रचे खर्चास व शासन मान्यतेसाठी प्रस्ताव सादर करणेस मान्यता मिळणेबाबत.

निर्णय क्र.०९ यावर सविस्तर चर्चा होऊन, सर्व्हे नं.१४८ मधील प्रस्तावीत सबस्टेशन व जनरेटर रुमचे सिव्हील कामासाठी मा. तदर्थ (Ad-hoc) समितीचे दि.३१/०७/२०२१चे सभेत नि.क्र.६६ अन्वये रु.७१,१०,४४४/- खर्चास मान्यता प्राप्त असल्याने प्रकल्पाच्या एकत्रित खर्चाचा प्रस्ताव शासन मान्यतेसाठी विद्युत विभागामार्फत सादर करणेस मान्यता देण्यात आली.

(कार्यवाही- बांधकाम विभाग)

विषय नं.१० श्री रामनवमी उत्सव-२०२२ कार्यक्रमांचे नियोजन व उत्सव साजरा करणेसाठी येणारे खर्चाचे अंदाजपत्रकास मान्यता मिळणेबाबत.

निर्णय क्र.१० यावर सविस्तर चर्चा होऊन,श्री रामनवमी उत्सव-२०२२ साजरा करणेकामी उपरोक्त प्रस्तावात नमुद केल्यानुसार कार्यवाही करणेस व त्याकामी येणा-या अंदाजे रक्कम रुपये ८५,६६,५९३/-मात्रचे खर्चास मान्यता देण्यात आली.

(कार्यवाही-सामान्य प्रशासन विभाग)

विषय नं.११ संस्थानला सन २०२१-२२ करीता कंत्राटी पध्दतीने सुरक्षा व माजी सैनिक सुरक्षा कर्मचारी पुरविणेकामी नवीन कॉन्ट्रॅक्टर्सची नेमणूक करणेबाबत.

निर्णय क्र.११ यावर सविस्तर चर्चा होऊन, संस्थानला कंत्राटी पध्दतीने सुरक्षा व माजी सैनिक सुरक्षा कर्मचारी पुरविणेकामी राबविणेत आलेल्या ई-निविदा प्रक्रियेमध्ये मे.मॉडर्न विर रेज सिक्युरिटी फोर्स प्रा.लि. पुणे व मे.रक्षक सिक्युरिटी सर्व्हिसेस अॅण्ड सिस्टीम्स, पुणे यांचे दर समान असल्याने त्यांना दि.०१.०२.२०२२ ते दि.३१.०१.२०२३ अखेर संस्थानला कंत्राटी पध्दतीने ६९४ सुरक्षा व माजी सैनिक सुरक्षा कर्मचारी पुरविण्याचा कार्यादेश विभागून देण्यास मान्यता देण्यात आली. तसेच संबधीत ठेकेदार यांना त्यांचेकडून पुरविण्यात येणा-या सुरक्षा कर्मचा-यांना आवश्यक ते प्रशिक्षण देणेबाबत निर्देश देण्यात यावेत, अशी सुचना यावेळी देण्यात आली.

(कार्यवाही-कामगार विभाग)

विषय नं.१२ संस्थानला कंत्राटी पध्दतीने अकुशल, कुशल व इतर कर्मचारी पुरविणेकामी नविन कॉन्ट्रॅक्टर्सची नेमणूक करणेबाबत.

निर्णय क्र.१२ यावर सविस्तर चर्चा होऊन, संस्थानला कंत्राटी पध्दतीने अकुशल, कुशल व इतर कर्मचारी पुरविणेकामी राबविण्यात आलेल्या ई-निविदा प्रक्रियेमध्ये मे.सेंट्रल इन्व्हेस्टीगेशन अॅण्ड सिक्युरिटी सर्व्हिसेस, मुंबई, मे.बी.व्ही.जी.इंडिया.लि.पुणे व मे.मॉडर्न फॅसेलिटीज मॅनेजमेंट प्रा. लि. पुणे या तीनही निविदाधारकांचे दर समान असल्याने या तीनही निविदाधारकांना विषयांकित कामाचा कार्यादेश विभागून देण्यास मान्यता देण्यात आली.

(कार्यवाही- कामगार विभाग)

विषय नं.१३ कॅन्टीन विभागासाठी सन २०२१-२२ (ऑक्टोंबर २०२१ ते सप्टेंबर २०२२) या वर्षासाठी बिस्कीटे खरेदीकामी वार्षिक ई-निविदा प्राप्त न्युनतम दराबाबत निर्णय होणेबाबत.

निर्णय क्र.१३ यावर सविस्तर चर्चा होऊन, कॅन्टीन विभागासाठी सन २०२१-२२ (ऑक्टोंबर २०२१ ते सप्टेंबर २०२२) या वर्षासाठी बिस्कीटे खरेदीकामी राबविण्यात आलेल्या ई-निविदा प्रक्रियेतील खालील निविदाधारकांचे निम्नतम दर स्विकारणेत येऊन त्यांना पुरवठा आदेश देण्यास मान्यता देण्यात आली.

अग्रवाल एजन्सीज, साकुरी

Sr.No.	Description	Rate in Tender Rs.
1	Biscuit-Glucose Small Packet (Patanjali/ Parle/Britaniya/Sunfeast)	<u>3.54</u>

सृष्टी सिव्हील सर्व्हिसेस, अहमदनगर

Sr.No.	Description	Rate in Tender Rs.
1	Biscuit - Glucose Big Packet (Patanjali/ Parle/Britaniya/Sunfeast)	<u>7.08</u>

सृष्टी सिव्हील सर्व्हिसेस, अहमदनगर

Sr.No.	Description	Rate in Tender Rs.
1	Biscuit -Namkeen Small Packet (Patanjali/Parle/ Britaniya/Sunfeast)	<u>3.58</u>

सृष्टी सिव्हील सर्व्हिसेस, अहमदनगर

Sr.No.	Description	Rate in Tender Rs.
1	Biscuit -Snacks Small Packet (Patanjali/Parle/ Britaniya/Sunfeast)	<u>3.58</u>

अग्रवाल एजन्सीज, साकुरी

Sr.No.	Description	Rate in Tender Rs.
1	Biscuit - Marie, Small Packet (Patanjali/Parle/ Britaniya/Sunfeast)	<u>3.59</u>

(कार्यवाही-खरेदी विभाग)

विषय नं.१४ प्रसादालय विभागाकरीता सन २०२१-२२ (ऑक्टोबर-२०२१ ते सप्टेंबर-२०२२) या वर्षासाठी पानांची पत्रावळ खरेदीकामी वार्षिक ई-निविदा प्राप्त न्यूनतम दराबाबत निर्णय होणेबाबत.

निर्णय क्र.१४ यावर सविस्तर चर्चा होऊन, प्रसादालय विभागाकरीता सन २०२१-२२ (ऑक्टोबर-२०२१ ते सप्टेंबर-२०२२) या वर्षासाठी पानांची पत्रावळ खरेदीकामी राबविणेत आलेल्या ई-निविदा प्रक्रियेतील खालील निविदाधारक यांचे निम्नतम दर स्विकारणेत येऊन त्यांना पुरवठा आदेश देण्यात मान्यता देण्यात आली.

Sr. No.	Description	Quantity	Unit	Bidders Name	Rate in Tender Rs.
1	Leaf Patraval- Four Block, १४ इंच, पळसाच्या अथवा तत्सम पानापासून बनविलेली पर्यावरण पुरक पत्रावळी सपोर्ट पेपर- 80 GSM पॉली पेपर- पर्यावरण पुरक/विघटन होणारा	20,00,000	Nos.	मे.अमृतेश्वर पेपर प्रॉडक्ट्स, संगमनेर	<u>३.००</u>

(कार्यवाही-खरेदी विभाग)

विषय नं.१५ सन २०२२-२३ या वर्षाकरीता गाईचे शुध्द तुप खरेदी करणेस व येणा-या अंदाजित खर्चास मान्यता मिळणेबाबत.

निर्णय क्र.१५ यावर सविस्तर चर्चा होऊन, सन २०२२-२३ या वर्षाकरीता गाईचे शुध्द तुप खरेदी करणेकामी विहित पध्दतीने ई-निविदा प्रक्रिया राबविणेस व त्याकामी येणा-या अंदाजे रक्कम रु. ३२,९९,७०,०००/-मात्रचे खर्चास मान्यता देण्यात आली.

(कार्यवाही-भांडार विभाग)

- विषय नं.१६ सन २०२२-२३ करीता कॅन्टीन, प्रसादालय, मंदिर व लाडू निर्माती विभागासाठी टोन्ड गाय दुध, पॅकेज्ड ड्रीकींग वॉटर, पेपर पिशवी, पेपर कप खरेदीबाबत.
- निर्णय क्र.१६ यावर सविस्तर चर्चा होऊन, सन २०२२-२३ करीता कॅन्टीन, प्रसादालय, मंदिर व लाडू निर्माती विभागासाठी टोन्ड गाय दुध, पॅकेज्ड ड्रीकींग वॉटर, पेपर पिशवी, पेपर कप खरेदी करणेकामी विहित पध्दतीने ई-निविदा प्रक्रिया राबविणेस व त्याकामी येणा-या अंदाजे रक्कम रु.८,७४,७६,८८६/-मात्रचे खर्चास मान्यता देण्यात आली.
(कार्यवाही- भांडार विभाग)
-
- विषय नं.१७ श्री साई प्रसादालयास सन २०२२-२३ या आर्थिक वर्षाकरीता लागणारा भाजीपाला खरेदी बाबत.
- निर्णय क्र.१७ यावर सविस्तर चर्चा होऊन, सन २०२२-२०२३ करीता साईभक्तांना प्रसाद-भोजन सुविधा पुरविणेकामी लागणारा भाजीपाला संस्थानचे खरेदी विभागामार्फत परिसरातील कृषी उत्पन्न बाजार समितीमधुन लिलावाव्दारे खरेदी करणेबाबत कार्यपध्दती व नियमावलीसह सविस्तर प्रस्ताव मा.व्यवस्थापन समितीसमोर ठेवण्यात यावा, असे ठरले.
(कार्यवाही-प्रसादालय विभाग)
-
- विषय नं.१८ श्री साईबाबा संस्थानचे सर्व पॉवरींग स्टॅन्डबाय जनसेटच्या डीझेल इंजिनचे वार्षिक सव्हीस कॉन्ट्रॅक्ट सन २०२२ (दि.१.१.२०२२ ते दि.३१.१२.२०२२) या वर्षासाठी देणेकामी उघडण्यात आलेल्या निविदांमधील निम्नतम दर निविदाधारकाशी वाटाघाटी/चर्चा होऊन निर्णय होणेबाबत.
- निर्णय क्र.१८ प्रस्तुत प्रकरणी राबविण्यात आलेल्या ई-निविदा प्रक्रियेतील निम्नतम निविदाधारक मे.ट्रिनिटी म्हाळसा दुर्गा सेल्स अॅण्ड सव्हीसेस, औरंगाबाद यांचे प्रतिनिधी श्री.किशोर चौधरी हे आजचे सभेपुढे चर्चा/वाटाघाटीसाठी उपस्थित होते. समितीने त्यांचेशी दर कमी करणेबाबत चर्चा केली असता त्यांनी रु.४७,००,०००/-दर देऊ केले.
यावर सविस्तर चर्चा होऊन, श्री साईबाबा संस्थानचे सर्व पॉवरींग स्टॅन्डबाय जनसेटच्या डीझेल इंजिनचे वार्षिक सव्हीस कॉन्ट्रॅक्ट सन २०२२ (दि.१.१.२०२२ ते दि.३१.१२.२०२२) या वर्षासाठी देणेकामी निम्नतम निविदाधारक मे.ट्रिनिटी म्हाळसा दुर्गा सेल्स अॅण्ड सव्हीसेस, औरंगाबाद यांनी चर्चेअंती देऊ केलेले रक्कम रु. रु.४७,००,०००/-मात्र अंतिम दर स्विकारणेत येऊन त्यांना कार्यादेश देण्यास मान्यता देण्यात आली.
(कार्यवाही-विद्युत विभाग)
-
- विषय नं.१९ सन २०२२-२३ या वार्षिक कालावधीत संस्थानचे १२० वाहनांचा विमा नुतनीकरण करणेकामी राष्ट्रीयकृत विमा कंपन्यांकडून दरपत्रके मागविणेस व याकामी येणारे खर्चास मान्यता मिळणेबाबत.
- निर्णय क्र.१९ यावर सविस्तर चर्चा होऊन, संस्थानचे वाहन विभागाकडील १२० वाहनांचा दि.०१/०४/२०२२ ते दि.३१/०३/२०२३ या कालावधीकरीता विमा नुतनीकरण करणेकामी राष्ट्रीयकृत विमा कंपन्यांकडून दरपत्रके मागविणेस व याकामी येणा-या अंदाजे रक्कम रु.३३,००,०००/-मात्रचे खर्चास मान्यता देण्यात आली.
(कार्यवाही-वाहन विभाग)
-
- विषय नं.२० संस्थानचे मंदिर व मंदिर परिसरातील सर्व इमारतीमध्ये स्थायी अग्निशमन यंत्रणा उभारणी करणेकामी फेर ई-निविदा प्रक्रिया राबविणेस व सुधारीत अंदाजपत्रकीय खर्चास मान्यता मिळणेबाबत.
- निर्णय क्र.२० यावर सविस्तर चर्चा होऊन, संस्थानचे मंदिर व मंदिर परिसरातील सर्व इमारतीमध्ये स्थायी अग्निशमन यंत्रणा उभारणी करणेकामी विहित पध्दतीने फेर ई-निविदा प्रक्रिया राबविणेस व त्याकामी सुधारीत S.S.R. नुसार येणा-या रक्कम रु.२,६६,८२,८८७/-मात्रचे खर्चास मान्यता देण्यात आली.
(कार्यवाही-फायर अॅन्ड सेफ्टी विभाग)
-
- विषय नं.२१ सन २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी श्री साईबाबा भक्तनिवासस्थान व संस्थान रुग्णालये लॉण्डीसाठी आवश्यक असलेले केमिकल/डिटर्जंट संयुक्त खरेदीबाबत.
- निर्णय क्र.२१ यावर सविस्तर चर्चा होऊन, श्री साईबाबा भक्तनिवासस्थान व रुग्णालये या दोन्ही विभागाकरीता कार्यान्वीत असलेले लॉण्डी विभागासाठी केमिकल/ डिटर्जंट खरेदी करणेकामी विहित पध्दतीने ई-निविदा प्रक्रिया राबविणेस व त्याकामी येणा-या अंदाजे रक्कम रु.९,६५,४२२/-मात्रचे खर्चास मान्यता देण्यात आली.
(कार्यवाही-श्री साईबाबा भक्तनिवासस्थान)

विषय नं.२२ सन २०२२-२३ या एक वर्षासाठी श्री साईबाबा भक्तनिवासस्थान, साईप्रसाद निवासस्थान व व्दारावती निवासस्थान या विभागाकडील इमारतीमध्ये व परिसरात पेस्ट कंट्रोल (किटकनाशक औषध फवारणी) ई-निविदा प्रक्रिया बाबत.

निर्णय क्र.२२ यावर सविस्तर चर्चा होऊन, दि.०१/०५/२०२२ ते दि.३०/४/२०२३ या एक वर्ष कालावधीसाठी श्री साईबाबा भक्तनिवासस्थान, साईप्रसाद निवासस्थान व व्दारावती निवासस्थान या विभागाकडील इमारतीमध्ये व परिसरात पेस्ट कंट्रोल (किटकनाशक औषध फवारणी) करणेकामी विहित पध्दतीने ई-निविदा प्रक्रिया राबविणेस व त्याकामी येणा-या अंदाजे रक्कम रु.६,४९,५९७/-मात्रचे खर्चास मान्यता देण्यात आली.

(कार्यवाही-श्री साईबाबा भक्तनिवासस्थान)

विषय नं.२३ सन २०२२-२३ करीता श्री साई प्रसादालयातील प्रसादभोजनामध्ये चपाती मशिनव्दारे चपाती तयार करणेकामी विविध वृत्तपत्रामध्ये जाहिरात देवून ई-निविदा मागविणेस व त्याकामी येणा-या खर्चास मान्यता मिळणेबाबत.

निर्णय क्र.२३ यावर सविस्तर चर्चा होऊन, सन २०२२-२३ करीता श्री साई प्रसादालयातील प्रसादभोजनामध्ये चपाती मशिनव्दारे चपाती तयार करणेकामी उक्त्या स्वरूपात आऊटसोर्सिंग पध्दतीने मशीनवर मनुष्यबळ पुरवून चपाती तयार करणेसाठी विहित पध्दतीने ई-निविदा प्रक्रिया राबविणेस व त्याकामी येणा-या अंदाजे रक्कम रु.२१,९१,८९७/-मात्रचे खर्चास मान्यता देण्यात आली.

(कार्यवाही-श्री साई प्रसादालय)

विषय नं.२४ सन २०२२-२३ करीता श्री साई प्रसादालयामार्फत मनुष्यबळाव्दारे अन्नपाकिटे (नाष्टापाकिटे) तयार करणेकामी विविध वृत्तपत्रामध्ये जाहिरात देवून ई-निविदा मागविणेस व त्याकामी येणा-या खर्चास मान्यता मिळणेबाबत.

निर्णय क्र.२४ यावर सविस्तर चर्चा होऊन, सन २०२२-२३ करीता श्री साई प्रसादालयामध्ये उक्त्या स्वरूपात आऊटसोर्सिंग पध्दतीने अन्नपाकीटे तयार करणेकामी विहित पध्दतीने ई-निविदा प्रक्रिया राबविणेस व त्याकामी येणा-या अंदाजे रक्कम रु.९६,०६,५८३/-मात्रचे खर्चास मान्यता देण्यात आली.

(कार्यवाही-श्री साई प्रसादालय)

विषय नं.२५ सन २०२२-२३ करीता श्री साई प्रसादालयातील प्रसादभोजनामध्ये स्वामी नारायण पोळी (चपात्या)/पुरी मनुष्यबळाव्दारे तयार करणेकामी विविध वृत्तपत्रामध्ये जाहिरात देवून ई-निविदा मागविणेस व त्याकामी येणा-या खर्चास मान्यता मिळणेबाबत.

निर्णय क्र.२५ यावर सविस्तर चर्चा होऊन, सन २०२२-२३ करीता श्री साई प्रसादालयातील प्रसादभोजनामध्ये उक्त्या स्वरूपात आऊटसोर्सिंग पध्दतीने स्वामी नारायण चपाती/पुरी तयार करणेसाठी विहित पध्दतीने ई-निविदा प्रक्रिया राबविणेस व त्याकामी येणा-या अंदाजे रक्कम रु.३३,३७,२३२/-मात्रचे खर्चास मान्यता देण्यात आली.

(कार्यवाही- श्री साई प्रसादालय)

विषय नं.२६ श्री साई प्रसादालय विभागातील हाऊस किपींग, पेस्ट कंट्रोल व स्वच्छता तसेच वाढपी कामे पुढील ठेकेदाराची नेमणूक होईपावेतो सध्याचे ठेकेदार मे.फोकस फॅसिलिटी अँड सिव्क्युरिटी सर्व्हिसेस, मुंबई यांना किमान वेतन दरातील फरकानुसार रु.२७/-प्रमाणे वाढ करून मुदतवाढ देणेस मान्यता मिळणेबाबत.

निर्णय क्र.२६ यावर सविस्तर चर्चा होऊन, श्री साई प्रसादालयातील हाऊस किपींग, पेस्ट कंट्रोल, स्वच्छता व वाढपी याकामाचे सध्याचे ठेकेदार मे. फोकस फॅसिलिटी सिव्क्युरिटी सर्व्हिसेस, मुंबई यांना दि.०१/१२/२०२१ पासून दैनंदिन कार्यरत २४२ कर्मचा-यांचे वेतनासाठी सध्याच्या किमान वेतन दरात झालेली रुपये २७/-मात्रची वाढ व त्यावरील ८.३३% सानुग्रह अनुदानपोटी एकूण मासिक रक्कम रु.२,१९,४२७/-+जी.एस.टी. रकमेची तफावतीसह वाढ देण्यास तसेच ई-निविदा प्रक्रियाव्दारे नविन ठेकेदाराची निवड होईपावेतो मागील मंजूर दरात व अटी शर्तीनुसार मुदतवाढ देण्यास मान्यता देण्यात आली.

(कार्यवाही- श्री साई प्रसादालय)

विषय नं.२७ श्री साईबाबा व श्री साईनाथ रुग्णालयातील कायम कर्मचा-यांना गणवेशासाठी कापड तसेच डॉक्टर टेक्नीशियन यांना अॅप्रन खरेदी करण्यासाठी कोटेशन मागविण्यास मान्यता मिळणेबाबत.

निर्णय क्र.२७ यावर सविस्तर चर्चा होऊन, श्री साईबाबा हॉस्पिटल व श्री साईनाथ रुग्णालयातील सर्व डॉक्टर व टेक्निशियन यांना अॅप्रन तसेच मॅनेजर, फार्मासिस्ट, ब्रदर (सिस्टर/मेट्रन) इत्यादी कायम कर्मचा-यांना गणवेशाचे कापड खरेदीकामी विहित पध्दतीने दरपत्रके मागविणेस व त्याकामी येणा-या अंदाजे रक्कम रु.६,१८,०८८/-मात्रचे खर्चास मान्यता देण्यात आली.

(कार्यवाही-श्री साईबाबा हॉस्पिटल)

विषय नं.२८ श्री साईबाबा धर्मादाय हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल कोरोना विषाणूने (कोविड-१९) बाधित रुग्णांचे वैद्यकीय बिलात सवलत देणेबाबत.

निर्णय क्र.२८ यावर सविस्तर चर्चा होऊन, श्री साईबाबा धर्मादाय हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल कोरोना विषाणूने (कोविड-१९) बाधित रुग्णांचे वैद्यकीय बिलात उपरोक्त प्रस्तावात नमुद अ,ब,क,ड व इ प्रमाणे सवलत देण्यास मान्यता देण्यात आली.

(कार्यवाही- श्री साईबाबा हॉस्पिटल)

विषय नं.२९ मोफत दर्शनपास (Time Base) कार्यप्रणाली कार्यान्वीत ठेवणेकामी मे.त्रिलोक सिक्व्युरीटी सिस्टीम्स (इं) लि.,तिरुपती यांचेएवजी मे.श्री.वाग्देवी इन्फो सोल्युशन्स, तिरुपती यांना कार्यादेश देणेकामी त्यांनी केलेल्या विनंतीबाबत.

निर्णय क्र.२९ यावर सविस्तर चर्चा होऊन, श्री वाग्देवी इन्फो सोल्युशन्स यांनी दर्शनरांग व्यवस्थापन प्रणाली मे.त्रिलोक यांचेप्रमाणेच कार्यान्वीत ठेवणेची तयारी दर्शविली असल्याने संस्थानला याकामी जागा, विद्युत पुरवठा व फर्निचर इत्यादी वगळता इतर खर्चाची आवश्यकता भासणार नाही. सबब, सद्यस्थितीत त्यांनी विनंती केलेप्रमाणे दर्शनरांग व्यवस्थापन प्रणाली कार्यान्वीत ठेवणेकामी श्री वाग्देवी इन्फो सोल्युशन्स यांना तुर्तास पुढील आदेश होईपर्यंत कार्यादेश देण्यास तसेच दरम्यानचे कालावधीमध्ये याकामी विहित पध्दतीने निविदा प्रक्रिया राबविणेस मान्यता देण्यात आली. यावेळी श्री वाग्देवी इन्फो सोल्युशन्स यांना त्यांचेकडे कार्यरत असणा-या कर्मचा-यांचे वेतन वेळेवर करणेबाबत निर्देश देण्यात यावे, अशी सुचना करण्यात आली.

(कार्यवाही-माहिती तंत्रज्ञान विभाग)

विषय नं.३० साईटेक प्रकल्पांतर्गत कार्यान्वीत Oracle Database व Oracle ERP या प्रणालीचे कार्यान्वीत Licenses चे नुतनीकरण तसेच आवश्यक Licenses थेट उत्पादक कंपनी M/s Oracle Corporation यांचेकडून खरेदी करणेबाबत.

निर्णय क्र.३० यावर सविस्तर चर्चा होऊन, Oracle Database व Oracle ERP Licenses चे नुतनीकरण व आवश्यकतेनुसार नविन Licenses चे खरेदीबाबत M/s. Oracle Corporation यांनी दिलेल्या रक्कम रु.२,५१,९८,६५३/-कर याबाबत त्यांचेशी दुध्वनीव्दारे चर्चा/वाटाघाटी करुन ई-मेलव्दारे त्यांचेकडून अंतिम दर मागविणेत यावे. त्यानुसार त्यांनी देऊ केलेले दर स्विकारणेत येऊन त्यांना कार्यादेश देण्यास मान्यता देण्यात आली.

(कार्यवाही- माहिती तंत्रज्ञान विभाग)

विषय नं.३१ श्रींचे ऑनलाईन (Live) दर्शन सुविधा DTH (डिश टिव्ही) टिव्ही चॅनल, मोबाईल व इंटरनेटवर उपलब्ध करुन देणेकामी राबविणेत आलेल्या ई-निविदा प्रक्रियंतर्गत M/s Tata Com., Mumbai यांना मुदतवाढ देणेबाबत.

निर्णय क्र.३१ यावर सविस्तर चर्चा होऊन, श्रींचे ऑनलाईन (Live) दर्शन सुविधा DTH (डिश टिव्ही) टिव्ही चॅनल, मोबाईल व इंटरनेटवर उपलब्ध करुन देणेकामी राबविणेत आलेल्या ई-निविदा प्रक्रियंतर्गत M/s Tata Com., Mumbai यांना दि.३१.०३.२०२२ पासून पुढील दोन वर्ष कालावधीसाठी मुदतवाढ देण्यास मान्यता देण्यात आली.

(कार्यवाही-माहिती तंत्रज्ञान विभाग)

विषय नं.३२ विविध विभागामध्ये व काऊंटरसाठी वापरात असलेले बहुतांश संगणके कालबाह्य झाल्याने तात्पुरत्या स्वरूपात तातडीची आवश्यकता म्हणून २३ नग नवीन संगणके प्रचलीत पध्दतीने खरेदी करणेकामी येणा-या खर्चास मान्यता मिळणेबाबत.

निर्णय क्र.३२ यावर सविस्तर चर्चा होऊन, संस्थानचे देणगी कार्यालय व जनसंपर्क कार्यालय येथे तातडीची आवश्यकता म्हणून २३ नग संगणक संच खरेदी करणेकामी विहित पध्दतीने ई-निविदा प्रक्रिया राबविणेस व याकामी येणा-या अंदाजे रक्कम रु.१७,०३,३११/- मात्रचे खर्चास मान्यता देण्यात आली.
(कार्यवाही-माहिती तंत्रज्ञान विभाग)

विषय नं.३३ Tread Mark व Copy Right संदर्भात चालू असलेल्या कार्यवाहीचे सद्यस्थितीबाबत.

निर्णय क्र.३३ यावर सविस्तर चर्चा होऊन, संस्थानचे नाव, बोधचिन्हे, प्रकाशने व अधिकृत संकेतस्थळांचे Trademark व Copy Right संबंधी रजिस्ट्रेशन करून घेणेकामी विहित पध्दतीने जाहिरात प्रसिद्ध करून या क्षेत्रातील नामांकित संस्थेकडून प्रस्ताव मागवून पुढील कार्यवाही करण्यास मान्यता देण्यात आली. तसेच Trademark व Copy Right मध्ये I.P. रजिस्ट्रेशन होणे महत्वाचे आहे, अशी सुचना करण्यात आली.
(कार्यवाही- माहिती तंत्रज्ञान विभाग)

विषय नं.३४ सर्व्हे नं.१२४ मधील मध्यवर्ती भांडार इमारतीचे छताचे पत्रे बदलणे, रंगकाम करणे व इतर अनुषंगीक कामांसाठी प्राप्त ई-निविदेतील निम्नतम दरधारक संकेत नानासाहेब नवले, कोपरगांव यांचे विनंतीनुसार त्यांचा कार्यादेश रद्द करून याकामी येणारे सुधारीत रु.५३,२२,१०२/- मात्र अंदाजपत्रकीय खर्चास व नव्याने ई-निविदा मागविणेस मान्यता मिळणेबाबत.

निर्णय क्र.३४ यावर सविस्तर चर्चा होऊन, सर्व्हे नं.१२४ मधील मध्यवर्ती भांडार इमारतीचे छताचे पत्रे बदलणे, रंगकाम करणे व इतर अनुषंगीक कामांसाठी प्राप्त ई-निविदेतील निम्नतम दरधारक संकेत नानासाहेब नवले, कोपरगांव यांचा कार्यादेश रद्द करून त्यांची संस्थानकडे जमा असलेली अनामत रक्कम रु.३६,७००/-, आरंभीची सुरक्षा ठेव रक्कम रु.५५,०५०/- व रु.८,१४,७४०/- रकमेची बँक गॅरंटी परत करणेस मान्यता देण्यात आली. तसेच सदर कामासाठी विहित पध्दतीने फेर ई-निविदा प्रक्रिया राबविणेस व याकामी येणा-या सुधारीत अंदाजपत्रकीय रक्कम रु.५३,२२,१०२/-मात्रचे खर्चास मान्यता देण्यात आली.
(कार्यवाही-बांधकाम विभाग)

विषय नं.३५ संस्थान निधीतून बांधण्यात आलेले राज्य परिवहन महामंडळाचे शिर्डी सर्व्हे नं.१७१ मधील बसस्थानक व भक्तनिवास इमारतीचे बांधकाम ठेकेदार पाटील कन्स्ट्रक्शन अँड इंफ्रास्ट्रक्चरल लि.पुणे यांचे अंतिम विलातील उर्वरीत देय रक्कम अदा करणे व संस्थानकडे जमा असलेली सुरक्षा ठेव जमा करणेबाबत.

निर्णय क्र.३५ यावर सविस्तर चर्चा होऊन, संस्थान निधीतून बांधण्यात आलेले राज्य परिवहन महामंडळाचे शिर्डी सर्व्हे नं.१७१ मधील बसस्थानक व भक्तनिवास इमारतीचे बांधकाम ठेकेदार पाटील कन्स्ट्रक्शन अँड इंफ्रास्ट्रक्चरल लि.पुणे यांचे अंतिम विलातील उर्वरीत निव्वळ देय रु.२४,२०,७७०/- व संस्थानकडे जमा असलेली सुरक्षा ठेव रक्कम रु.४९,६२,२३२/-अशी एकूण रक्कम रु.७३,८३,००२/- मात्र संबधीत ठेकेदार यांना अदा करणेस मान्यता देण्यात आली. तथापी रक्कम अदा करणेपुर्वी त्यांचेकडून completion certificate घेण्यात यावे, तसेच काही किरकोळ दुरुस्ती असल्यास ती करून घेण्यात यावी, अशा सुचना देण्यात आल्या.
(कार्यवाही-बांधकाम विभाग)

विषय नं.३६ मौजे शिर्डी येथील सर्व्हे नं.१०९ पै.मधील श्री साईबाबा भक्तनिवासस्थान (५०० रुम) इमारतीचे नुतनीकरण करणे कामाचे ठेकेदार जे.के.कन्स्ट्रक्शन अँड कं., परळी वैजनाथ यांनी ३१ मार्च, २०२२ पर्यंत मुदतवाढ मिळणेकामी केलेले विनंती अर्जाबाबत.

निर्णय क्र.३६ यावर सविस्तर चर्चा होऊन, श्री साईबाबा भक्तनिवासस्थान (५०० रुम) इमारतीचे नुतनीकरण करणे कामाचे ठेकेदार जे. के.कन्स्ट्रक्शन अँड कं., परळी वैजनाथ यांना त्यांचे विनंतीनुसार दंडआकारणी न करता दि.३०/०३/२०२२ अखेर मुदतवाढ देण्यास मान्यता देण्यात आली.
(कार्यवाही-बांधकाम विभाग)

विषय नं.३७ संस्थानमार्फत श्री रामनवमी उत्सव २०२२ तसेच उन्हाळाचे कालावधीत साईभक्तांचे सुविधेकरीता मंडप व इतर अनुषंगीक व्यवस्था करणेकामी अंदाजे रक्कम रु.२४,८५,०००/- इतक्या अपेक्षित अंदाजपत्रकीय खर्चास मान्यता देणे.

निर्णय क्र.३७ यावर सविस्तर चर्चा होऊन, संस्थान मार्फत साजरा करणेत येणारा श्री रामनवमी उत्सव तसेच उन्हाळ्याचे कालावधीत साईभक्तांचे सुविधेकरीता मंडप व इतर व्यवस्था उभारणेकामी विहित पध्दतीने ई-निविदा प्रक्रिया राबविणेस व याकामी येणा-या अंदाजे रक्कम रु.२४,८५,०००/- मात्रचे खर्चास मान्यता देण्यात आली.

(कार्यवाही-बांधकाम विभाग)

विषय नं.३८ मौजे निमगांव को. येथील संस्थानचे श्री साई प्रसादालय परिसरातील अंतर्गत रस्त्याचे मुख्य प्रवेशद्वार ते मेन्टेनन्स ब्लॉक या लांबीचे डांबरीकरण करणे व मेन्टेनन्स ब्लॉक ते एलपीजी गॅस प्लांट या लांबीतील रस्त्याचे खडीकरण करणे कामासाठी प्राप्त झालेल्या ई-निविदेतील निम्नतम दराचे निविदाधारक जगताप इन्फ्राव्हॅचर्स इंडिया प्रा.लि.कोल्हार यांना दिलेला कार्यादेश रद्द करणे ठेकेदार यांची संस्थानकडे जमा असलेली सुरक्षा अनामत रक्कम परत करणे व याकामी नव्याने ई-निविदा मागविणेबाबत.

निर्णय क्र.३८ यावर सविस्तर चर्चा होऊन, मौजे निमगांव को. येथील संस्थानचे श्री साई प्रसादालय परिसरातील अंतर्गत रस्त्याचे मुख्य प्रवेशद्वार ते मेन्टेनन्स ब्लॉक या लांबीचे डांबरीकरण करणे व मेन्टेनन्स ब्लॉक ते एलपीजी गॅस प्लांट या लांबीतील रस्त्याचे खडीकरण करणे कामासाठी ठेकेदार जगताप इन्फ्राव्हॅचर्स इंडिया प्रा. ली., कोल्हार यांना दिलेला कार्यादेश रद्द करून संबधीत ठेकेदार यांची संस्थानकडे जमा असलेली सुरक्षा अनामत रक्कम परत करण्यास मान्यता देण्यात आली. तसेच सदर कामासाठी फेर ई-निविदा प्रक्रिया राबविणेस व याकामी सन २०२१-२२ चे राज्य दरसुचीचे दरांनुसार येणारे अंदाजपत्रकीय रक्कम रु.२३,२०,२२९/- मात्रचे खर्चास मान्यता देण्यात आली.

(कार्यवाही- बांधकाम विभाग)

विषय नं.३९ संस्थानमार्फत करणेत येणारे बांधकाम प्रकल्पाकरीता आर्किटेक्चरल सल्लासेवा घेणेसाठी आर्किटेक्ट पॅनल तयार करणेबाबत.

निर्णय क्र.३९ यावर सविस्तर चर्चा होऊन, संस्थानमार्फत करणेत येणारे बांधकाम प्रकल्पांकरीता आर्किटेक्चरल सल्लासेवा घेणेसाठी आर्किटेक्ट पॅनल तयार करणेस व याकामी विहित पद्धतीने प्रस्ताव (Request for Proposal) मागविणेस मान्यता देण्यात आली.

(कार्यवाही- बांधकाम विभाग)

विषय नं.४० नियोजित शैक्षणिक संकुल प्रकल्पातील शालेय इमारतीकरीता बेंचेस व इतर इंटेरिअर वर्क, फॉल्स सिलींग वर्क तसेच डिजीटल क्लास रुम करणेसाठी आवश्यक कामे करणे आणि ऑडीटोरीअमकरीता फर्निचर, अॅकॉस्टिक वर्क, स्टेज लाईट, स्टेज क्राफ्ट, व्हिडीओ वॉल, साऊंड सिस्टीम व एच.व्ही.ए.सी. यंत्रणा बसविणे तसेच स्पोर्ट्स कॉम्प्लेक्ससाठी विविध इनडोअर व आऊटडोअर खेळांचे मैदाने विकसीत करणे, खेळांचे व व्यायामाचे साहित्य खरेदी करणे व लॅण्डस्केपिंग करणे, स्कल्पचर करणे, सोलार सिस्टीम बसविणे व अनुषंगीक सिव्हील व इलेक्ट्रीकलची कामे करणेकामी येणारे अंदाजपत्रकीय रक्कम रु.७८,३५,४७,४८९/- खर्चास मान्यता मिळणेबाबत.

निर्णय क्र.४० यावर सविस्तर चर्चा होऊन, नियोजित शैक्षणिक संकुल प्रकल्पातील शालेय इमारतींकरीता बेंचेस व इतर इंटेरिअर वर्क, फॉल्स सिलींग वर्क तसेच डिजीटल क्लास रुम करणेसाठी आवश्यक कामे करणे आणि ऑडीटोरीअमकरीता फर्निचर, अॅकॉस्टिक वर्क, स्टेज लाईट, स्टेज क्राफ्ट, व्हिडीओ वॉल, साऊंड सिस्टीम व एच.व्ही.ए.सी. यंत्रणा बसविणे तसेच स्पोर्ट्स कॉम्प्लेक्ससाठी विविध इनडोअर व आऊटडोअर खेळांचे मैदाने विकसीत करणे, खेळांचे व व्यायामाचे साहित्य खरेदी करणे व लॅण्डस्केपिंग करणे, स्कल्पचर करणे, सोलार सिस्टीम बसविणे व अनुषंगीक सिव्हील व इलेक्ट्रीकलची कामे करणेकामी येणा-या अंदाजपत्रकीय रक्कम रु.७८,३५,४७,४८९/-मात्रचे खर्चास तसेच सदरचा प्रस्ताव मा. विधी व न्याय विभाग, महाराष्ट्र शासन यांचे मान्यतेसाठी सादर करणेस मान्यता देण्यात आली.

(कार्यवाही- बांधकाम विभाग)

विषय नं.४१ सन २००९ पासून प्रतिक्षासुचीवर असलेल्या पात्र अनुकंपा उमेदवारांना गट क व गट ड चे पदावर नेमणूका देणेबाबत.

निर्णय क्र.४१ सदरचा विषय स्थगीत ठेवण्यात आला.

(कार्यवाही-सामान्य प्रशासन विभाग)

विषय नं.४२ महाराष्ट्र शासन, विधी व न्याय विभाग यांचे शासन निर्णय क्रमांक सासंवि-२०१३/१२/प्र.क्र.७०/का.१६, दि.१७ सप्टेंबर,२०१९ चे शासन निर्णयानुसार संस्थान आस्थापनेवर कंत्राटी पध्दतीने सामावून घेणेत आलेल्या ५९८/५९२ कुशल/अकुशल कर्मचा-यांना वेतनवाढ व रजा/सुट्ट्या लागू करणेबाबत.

निर्णय क्र.४२ यावर सविस्तर चर्चा होऊन, संस्थान आस्थापनेवर ११ महिन्यांकरिता कंत्राटी पध्दतीने घेणेत आलेले ५९८/५९२ कंत्राटी कर्मचारी यांना ठेकेदारामार्फत संस्थानकडे कार्यरत असणारे कंत्राटी कर्मचारी यांचेप्रमाणे प्रति दिन किमान वेतनावर ४०% वेतनवाढ मा.व्यवस्थापन समितीचे दिनांक २५/०२/२०१७ रोजीचे सभेतील निर्णय क्रमांक १४१ नुसार सहानुभूतीच्या दृष्टीकोनातून विशेषबाब म्हणून देता येईल किंवा कसे? याबाबत मार्गदर्शन मिळणेकामी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यास मान्यता देण्यात आली.

(कार्यवाही- सामान्य प्रशासन विभाग)

विषय नं.४३ कोव्हीड-१९ मुळे ज्या विभागांच्या सेवा तात्पुरत्या स्वरूपात खंडीत करण्यात आलेल्या आहेत, अशा तात्पुरत्या स्वरूपात सेवा खंडीत करण्यात आलेल्या ५९८/५९२ संस्थान कंत्राटी कर्मचारी यांचे माहे जुलै-२०२१ ते दि.७ आक्टोंबर, २०२१ (श्रींचे मंदिर भक्तांसाठी दर्शनास खुले होईपर्यंत) तात्पुरत्या सेवा खंडीत कालावधीतील मानधन मानवतेच्या दृष्टीकोनातून अदा करणेबाबत.

निर्णय क्र.४३ सदरचा प्रस्ताव नामंजूर करण्यात आला.

(कार्यवाही- सामान्य प्रशासन विभाग)

विषय नं.४४ कोरोना विषाणू (कोव्हीड १९) चे कालावधीतील माहे मार्च-२०२० व माहे एप्रिल-२०२० चे ५९८ संस्थान कंत्राटी कर्मचारी यांचे वेतनाबाबत.

निर्णय क्र.४४ यावर सविस्तर चर्चा होऊन, संस्थान आस्थापनेवरील ५९८ कायम कंत्राटी कर्मचारी यांना कोरोना विषाणू (कोव्हीड १९) चे कालावधीतील मार्च-२०२० व एप्रिल-२०२० या दोन महिन्यांचे अदा केलेल्या वेतनास मान्यता देण्यात आली.

(कार्यवाही- सामान्य प्रशासन विभाग)

विषय नं.४५ कोरोना विषाणू (कोव्हीड १९) चा प्रादुर्भाव रोखणेसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून माहे जुलै-२०२१ ते दि.७ आक्टोंबर, २०२१ अखेर बंद करणेत आलेल्या कंत्राटी कर्मचा-यांचे वेतनाबाबत.

निर्णय क्र.४५ सदरचा प्रस्ताव नामंजूर करण्यात आला.

(कार्यवाही-कामगार विभाग)

विषय नं.४६ संस्थान कर्मचा-यांच्या पाल्यांचा सन २०२०-२१ वर्षाचा शैक्षणिक शुल्क परतावा करणेबाबत.

निर्णय क्र.४६ यावर सविस्तर चर्चा होऊन, सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात कायम कर्मचा-यांच्या पाल्यांचा शैक्षणिक शुल्क परतावा अदा करणेस व त्याकामी येणारे अंदाजे रक्कम रु.७०,००,०००/-मात्रचे खर्चास मान्यता देण्यात आली.

(कार्यवाही-सामान्य प्रशासन विभाग)

विषय नं.४७ संस्थान कर्मचा-यांच्या पाल्यांचा सन २०२१-२२ वर्षाचा शैक्षणिक शुल्क परतावा करणेबाबत.

निर्णय क्र.४७ यावर सविस्तर चर्चा होऊन, सन २०२१-२२ या वर्षाचा कायम कर्मचा-यांच्या पाल्यांचा शैक्षणिक शुल्क परतावा आदा करणेस व त्याकामी येणारे अंदाजे रक्कम रु.७०,००,०००/-मात्रचे खर्चास मान्यता देण्यात आली.

(कार्यवाही- सामान्य प्रशासन विभाग)

विषय नं.४८ श्रींचे समकालीन साईभक्तांचे फोटो समाधी मंदिराचे सभामंडपामध्ये लावणेबाबत.

निर्णय क्र.४८ यावर सविस्तर चर्चा होऊन, श्रींचे समाधी मंदिराचे सभामंडपामध्ये १.सदगुरु गंगागिरी महाराज, २.कै.श्री.उपासनी महाराज, ३.कै.श्री.वामन माणकोजी पा. गोंदकर, ४.कै.श्री.लक्ष्मणराव (मामा) रत्नपारखी यांचे फोटो लावण्यास मान्यता देण्यात आली. तसेच श्रींचे समकालीन संत व साईभक्तांचे फोटो लावणेकरीता सुसज्ज आर्ट गॅलरी तयार करण्यात यावी, असे ठरले. (कार्यवाही-मंदिर विभाग)

विषय नं.४९ आर्थिक अनुदान मागणीकरीता आलेल्या अर्जावर निर्णय घेणेबाबत.

निर्णय क्र.४९ यावर सविस्तर चर्चा होऊन, दि.०१.११.२०२१ ते ३१.१२.२०२१ या कालावधीत आर्थिक अनुदान मागणीबाबत आलेले अर्ज नस्तीबंद करण्यास मान्यता देण्यात आली. (कार्यवाही-लेखाशाखा)

विषय नं.५० मा.व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य व अधिकारी वर्ग यांना सन २०२२ च्या श्री साईबाबा दैनंदिनी, दिनदर्शिका व कार्यालयीन दिनदर्शिका विनामुल्य भेट देणेबाबत.

निर्णय क्र.५० यावर सविस्तर चर्चा होऊन, खालील तक्त्यात दर्शविलेप्रमाणे सन -२०२२ ची श्री साई दैनंदिनी, दिनदर्शिका व कार्यालयीन दिनदर्शिका विनामुल्य भेट देण्यास व त्याची रक्कम प्रकाशने विभाग खाते खर्ची टाकण्यास मान्यता देण्यात आली.

अ.नं.	तपशिल	श्री साई दैनंदिनी २०२२ रु. १०/- नग संख्या	श्री साई दिनदर्शिका (१ पाने) २०२२ रु. २५/- नग संख्या	श्री साईबाबा दिनदर्शिका (६ पाने) २०२२ रु. ३०/- नग संख्या	3D कॅलेंडर	
					Wall	Table
०१.	मा. अध्यक्ष, व्यवस्थापन समिती	१५०	१५०	७५	३०	४५
०२.	मा. उपाध्यक्ष, व्यवस्थापन समिती	१५०	१५०	७५	३०	४५
०३.	मा. सदस्य, मा. व्यवस्थापन समिती (प्रत्येकी १०० नग प्रमाणे १० मा. समिती सदस्य)	१०००	१०००	७५	१०	२०
०४.	मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था शिर्डी	१५०	१५०	७५	३०	४५
०५.	मा. उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था शिर्डी	७५	७५	४०	१०	१०
०६.	मा. मुख्य लेखाधिकारी, सर्व प्रशासकीय अधिकारी आणि कार्यकारी अभियंता.	प्रत्येकी ०१	प्रत्येकी ०१	प्रत्येकी ०१	प्रत्येकी ०१	प्रत्येकी ०१
०७.	सर्व विभागांचे प्रमुख/प्र.अधीक्षक	४०	४०	-	-	-
०८.	सर्व विभाग (कार्यालयीन कामकाजासाठी)	४०	४०	५००	-	-
०९.	विधी व न्याय विभाग (मंत्रालय मुंबई)	५०	५०	-	-	-
१०.	संस्थान पॅनलवरील वकील	१५	१५	-	-	-

तसेच विधी व न्याय विभाग, मंत्रालय, मुंबई यांचेकडे सन -२०२२ ची श्री साई दैनंदिनी, दिनदर्शिका व कार्यालयीन दिनदर्शिका पाठविणेबाबत स्वतंत्र व्यवस्था करण्यात यावी, अशी सुचना करण्यात आली. (कार्यवाही-प्रकाशने विभाग)

विषय नं.५१ श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डी अधिनियम-२००४ मधील तरतुदीनुसार उपसमिती, छाननी समिती व सल्लागार परिषद सभांचे गठण करणेबाबत.

निर्णय क्र.५१ यावर सविस्तर चर्चा होऊन, श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीचे अधिनियम-२००४ मधील कलम १७, पोट-कलम (२), खंड (आय) आणि (जे) अन्वये उपसमितीचे गठण करण्यात येऊन या उपसमितीमध्ये मा.व्यवस्थापन समितीचे मा.अध्यक्ष, मा.उपाध्यक्ष व सर्व मा.सदस्यांचा समावेश करण्यास मान्यता देण्यात आली. (कार्यवाही-सभाकामकाज विभाग)

- विषय नं.५२ संस्थान कर्मचारी व त्यांचेवर अवलंबीतांचा वैद्यकिय बिलाचा परतावा अदा करणेस मंजूरी मिळणेबाबत. (अ-रक्कम रु.१०,१५,१७५/- व ब- रक्कम रु.१०,४०,२२१/-)
अ) संस्थान कर्मचारी व त्यांचेवर अवलंबीतांचा वैद्यकिय बिलाचा परतावा रक्कम रु. १०,१५,१७५/- मात्र अदा करणेस मंजूरी मिळणेबाबत.
-
- ब) संस्थान कर्मचारी व त्यांचेवर अवलंबीतांचा वैद्यकिय बिलाचा परतावा रक्कम रु.१०,४०,२२१/- मात्र अदा करणेस मंजूरी मिळणेबाबत.
- निर्णय क्र.५२ यावर सविस्तर चर्चा होऊन, प्रस्तावात नमुद केलेल्या कर्मचाऱ्यांनी सादर केलेल्या बीलांची वैद्यकीय देखभाल नियमावली सन-१९९९ अन्वये छाननी केली असून, त्यांची सत्यता पडताळून पाहिलेली असल्यामुळे, उपरोक्त प्रस्ताव 'अ' मधील ०८ कर्मचाऱ्यांना देय असलेली रक्कम रु.१०,१५,१७५/-मात्र तसेच प्रस्ताव 'ब' मधील २६ कर्मचाऱ्यांना देय असलेली रक्कम रु.१०,४०,२२१/-मात्र त्यांना आदा करणेस मान्यता देण्यात आली.
(कार्यवाही-श्री साईबाबा हॉस्पिटल)
-
- विषय नं.५३ श्रीमती संगीता मुरलीधर अंदुरेकर, सहा. शिक्षिका, श्री साईबाबा कनिष्ठ महाविद्यालय, शिर्डी यांचे गैरशिस्तवर्तनाबाबत.
- निर्णय क्र.५३ यावर सविस्तर चर्चा होऊन, श्रीमती संगीता मुरलीधर अंदुरेकर, सहा.शिक्षिका, श्री साईबाबा कनिष्ठ महाविद्यालय, शिर्डी यांचे गैरवर्तनाबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी त्यांचे स्तरावर निर्णय घ्यावा, असे ठरले.
(कार्यवाही-सामान्य प्रशासन विभाग)
-
- विषय नं.५४ माहे मार्च-२०२१ जमा-खर्च तक्त्याची नोंद घेणेबाबत.
- निर्णय क्र.५४ यावर सविस्तर चर्चा होऊन, माहे मार्च-२०२१ या कालावधीतील जमा खर्च तक्त्याचे अवलोकन करून त्याची नोंद घेण्यात आली.
(कार्यवाही-लेखाशाखा)
-
- विषय नं.५५ माहे एप्रिल-२०२१ ते सप्टेंबर-२०२१ जमा-खर्च तक्त्याची नोंद घेणेबाबत.
- निर्णय क्र.५५ यावर सविस्तर चर्चा होऊन, माहे एप्रिल-२०२१ ते सप्टेंबर-२०२१ या कालावधीतील जमा खर्च तक्त्याचे अवलोकन करून त्याची नोंद घेण्यात आली.
(कार्यवाही-लेखाशाखा)
-
- विषय नं.५६ श्री साईबाबा हॉस्पिटल व श्री साईनाथ रक्तपेढीमध्ये ऑक्टोबर २०२१ महिन्यात वैद्यकिय बिलात देण्यात आलेली सवलत रक्कम रु.४२,०८,०१३/- ची नोंद घेऊन खर्चास मान्यता मिळणेबाबत.
- निर्णय क्र.५६ यावर सविस्तर चर्चा होऊन, श्री साईबाबा हॉस्पिटल व श्री साईनाथ रक्तपेढीतील माहे ऑक्टोबर-२०२१ मध्ये वैद्यकिय बिलात सोशल वर्कर विभागामार्फत विहित पध्दतीने देण्यात आलेली सवलत रक्कम रु.४२,०८,०१३/-मात्रचे अवलोकन करून त्यास मान्यता देण्यात आली.
(कार्यवाही-श्री साईबाबा हॉस्पिटल)
-
- विषय नं.५७ श्री साईबाबा हॉस्पिटल व श्री साईनाथ रक्तपेढीमध्ये नोव्हेंबर २०२१ महिन्यात वैद्यकिय बिलात देण्यात आलेली सवलत रक्कम रु.४४,८३,९१५/- ची नोंद घेऊन खर्चास मान्यता मिळणेबाबत.
- निर्णय क्र.५७ यावर सविस्तर चर्चा होऊन, श्री साईबाबा हॉस्पिटल व श्री साईनाथ रक्तपेढीतील माहे नोव्हेंबर-२०२१ मध्ये वैद्यकिय बिलात सोशल वर्कर विभागामार्फत विहित पध्दतीने देण्यात आलेली सवलत रक्कम रु.४४,८३,९१५/-मात्रचे अवलोकन करून त्यास मान्यता देण्यात आली.
(कार्यवाही- श्री साईबाबा हॉस्पिटल)

विषय नं.५८ श्री साईबाबा संस्थानच्या श्री साई धर्मशाळा-२ मधील CCC व DCHC कोविड सेंटरमधील कोविड रुग्णांना देण्यात आलेल्या मोफत वैद्यकीय उपचार व औषधांसाठी झालेला रक्कम रु.१,३२,६४,०९७/- च्या खर्चाची नोंद घेऊन त्यास मान्यता मिळणेबाबत.

निर्णय क्र.५८ यावर सविस्तर चर्चा होऊन, संस्थानचे Corona Care Centre (CCC), व Dedicated Covid Care Hospital (DCHC) मध्ये उपचार घेतलेल्या एकूण ५,०६३ रुग्णांचे उपचाराकरीता खर्च झालेली रक्कम रु.१,१९,३७,५६०/- तसेच दि.०१/०४/२०२१ ते दि.०४/०९/२०२१ या कालावधीत औषधे, गोळ्या व इतर साहित्यांवर खर्च झालेली रक्कम रु.१३,२६,५३७/-अशी एकूण रक्कम रु.१,३२,६४,०९७/-मात्र वैद्यकीय उपचार व औषधांवरील विलात देण्यात आलेल्या सवलतीची नोंद घेऊन त्यास मान्यता देण्यात आली. तथापी रुग्णांचे उपचाराकरीता झालेला खर्च, औषधे, गोळ्या व इतर साहित्य खरेदी याबाबतचा सविस्तर माहितीसह प्रस्ताव मा.व्यवस्थापन समितीपुढे ठेवण्यात यावा.
(कार्यवाही-श्री साईनाथ रुग्णालय)

विषय नं.५९ श्री साईनाथ रुग्णालयात वैद्यकीय विलात देण्यात आलेली सवलत रकमेची नोंद घेऊन खर्चास मान्यता मिळणेबाबत.

निर्णय क्र.५९ यावर सविस्तर चर्चा होऊन, उपरोक्त प्रस्तावातील अ,ब,क व ड मध्ये नमुद केल्यानुसार माहे ऑक्टोबर २०१९ ते मार्च २०२१ या कालावधीत श्री साईनाथ रुग्णालयामध्ये वैद्यकीय विलात देण्यात आलेली सवलत रकमेची नोंद घेऊन त्यास मान्यता देण्यात आली.
(कार्यवाही-श्री साईनाथ रुग्णालय)

विषय नं.६० राज्य शासनाचे धोरणाप्रमाणे श्री साईबाबा संस्थानकरीता इलेक्ट्रीक बस, इतर वाहने खरेदी करून वापरात आणणेबाबत.

निर्णय क्र.६० यावर सविस्तर चर्चा होऊन, महाराष्ट्र शासनाचे पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाचे शासन निर्णय, पर्यावरणीय बदल विभाग, क्रमांक मइवधो २०२१/ प्र.क्र.२५/तां.क.४, दि.२९/१२/२०२१, मंत्रालय, मुंबई या शासन निर्णयानुसार संस्थानकरीता वाहने खरेदी करतांना इलेक्ट्रीक वाहने खरेदी करण्यास तसेच इलेक्ट्रीक वाहने देणगी स्वरूपात घेण्यास प्राधान्य देण्यात यावे, असे ठरले.
(कार्यवाही-वाहन विभाग)

विषय नं.६१ राज्य शासनाचे प्लास्टिक बंदी धोरणातर्गत श्री साईबाबा संस्थानमध्ये कोणत्याही बाबीकरीता प्लास्टिकचा वापर न करणेबाबत.

निर्णय क्र.६१ यावर सविस्तर चर्चा होऊन, महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब दि.२३/०३/२०१८ व दि.३०/०६/२०१८ चे अधिसूचनेनुसार प्लास्टिक वापरणेबाबत राज्य शासनाने ठरवून दिलेल्या नियम व अटींना प्राधान्य देण्यात यावे, असे ठरले.
(कार्यवाही-मंदिर विभाग)

यानंतर मा.अध्यक्ष महोदय यांचे परवानगीने आयत्या वेळेच्या विषयावर चर्चा सुरु करण्यात आली.

आयत्या वेळेचा

विषय नं.०१ सन २०२२-२३ या आर्थिक वर्षाकरीता संस्थानचे कॅन्टीन विभागासाठी १९ किलो क्षमतेचे व्यावसायिक गॅस सिलेंडर खरेदी करणेबाबत.

निर्णय क्र.६२ यावर सविस्तर चर्चा होऊन, संस्थानचे कॅन्टीन विभागासाठी १९ किलो क्षमतेचे व्यावसायिक गॅस सिलेंडर खरेदी करणेसाठी परिसरातील गॅस वितरकांकडून दरपत्रके मागविणेस व त्याकामी येणा-या अंदाजे रक्कम रु.६० लाख पर्यंतचे खर्चास मान्यता देण्यात आली.
(कार्यवाही-कॅन्टीन विभाग)

आयत्या वेळेचा

विषय नं.०२

सन २०२२ करीता साईलीला व्दैमासिक (मराठी आणि हिंदी इंग्रजी या भाषेतील प्रत्येकी सहा अंक) तसेच साईलीला अंक वितरण करणेसाठी पाकीटे छपाई करणेसाठी न्यूनतम दरधारकांस कार्यादेश देणेबाबत.

निर्णय क्र.६३

यावर सविस्तर चर्चा होऊन, सन २०२२ करीता साईलीला व्दैमासिक (मराठी आणि हिंदी इंग्रजी या भाषेतील प्रत्येकी सहा अंक) तसेच साईलीला अंक वितरण करणेसाठी पाकीटे छपाई करणेकामी राबविणेत आलेल्या ई-निविदा प्रक्रियेतील खालील निम्नतम निविदाधारक यांचे निम्नतम दर स्विकारणेत येऊन त्यांना कार्यादेश देण्यास मान्यता देण्यात आली.

अ) गणेश आर्ट प्रिंटर्स, अहमदनगर

अ. नं.	तपशील	प्रस्तावित छपाई संख्या	न्यूनतम दर रु. प्रती नगास
०१	साईलीला – व्दैमासिक (मराठी) - ०५ अंक (प्रत्येकी ५००० प्रती)	२५०००	<u>१५.१५</u>
०२	साईलीला-व्दैमासिक (हिंदी-इंग्रजी)-०५ अंक (प्रत्येकी १३२०० प्रती)	६६०००	<u>१३.९०</u>
०३	साईलीला – व्दैमासिक (मराठी) – दसरा विशेषांक (०१ अंक / ५००० प्रती)	०५०००	<u>२६.२६</u>
०४	साईलीला – व्दैमासिक (हिंदी-इंग्रजी) – दसरा विशेषांक (०१ अंक / १३२०० प्रती)	१३२००	<u>२३.२३</u>

ब) नीट प्रिंटर्स, अहमदनगर

अ. नं.	तपशील	प्रस्तावित छपाई संख्या	न्यूनतम दर रु. प्रती नगास
०१	साईलीला मराठी पाकिटे	२६०००	<u>०१.५२</u>
०२	साईलीला हिंदी-इंग्रजी पाकिटे	८६०००	<u>०१.५२</u>

(कार्यवाही-प्रकाशने विभाग)

आयत्या वेळेचा

विषय नं.०३

सन २०२२-२३ या आर्थिक वर्षामधील संस्थानकडील कालबाह्य व दैनंदिन वापराने खराब झालेल्या निरुपयोगी भंगार साहित्य, चल मालमत्ता व सादिल/किरकोळ स्वरुपाच्या वस्तू साहित्यांची विक्री करणेकामी ई-निविदा मागविणेबाबत.

निर्णय क्र.६४

यावर सविस्तर चर्चा होऊन, सन २०२२-२३ या आर्थिक वर्षामधील संस्थानकडील कालबाह्य व दैनंदिन वापराने खराब झालेल्या निरुपयोगी भंगार साहित्य, चल मालमत्ता व सादिल/किरकोळ स्वरुपाच्या वस्तू साहित्यांची विक्री करणेकामी विहित पध्दतीने ई-निविदा प्रक्रिया राबविणेस मान्यता देण्यात आली.

(कार्यवाही-अभिलेख कक्ष)

आयत्या वेळेचा

विषय नं.०४

फोस मोटर्स कंपनीच्या दोन नविन कार्डीयाक रुग्णवाहीका खरेदी करणेबाबत.

निर्णय क्र.६५

यावर सविस्तर चर्चा होऊन, संस्थानचे रुग्णालयातील रुग्णाचे सोईकरीता फोर्स मोटर्स या कंपनीचे Advance life support Ambulance (Type D) BS-6, Ps, A/C या प्रकारातील दोन कार्डीयाक रुग्णवाहिका खरेदी करण्यास व याकामी घेणा-या अंदाजे रक्कम रु.५५,००,०००/- पर्यंतचे खर्चास मान्यता देण्यात आली.

(कार्यवाही-वाहन विभाग)

आयत्या वेळेचा

विषय नं.०५ संस्थानची भारत बॅज कंपनीची एसी बस (साईरथ) वाहन क्रमांक एमएच-१७-बीवाय-०२६३ या शिर्डी (काकडी) विमानतळावर विमानाने येणारे साईभक्तांना आणणेकरीता वापर करणेस व या अनुषंगाने विविध मान्यता घेणे तसेच उपप्रादेशीक परिवहन कार्यालयाच्या नियमानुसार सदर बसचे परमीट घेऊन टॅक्स भरणेस मान्यता मिळणेबाबत.

निर्णय क्र.६६ यावर सविस्तर चर्चा होऊन, सध्याची साईरथ एसी बस शिर्डी (काकडी) विमानतळ येथे विमानाने येणारे साईभक्तांना आणणे करीता ना नफा ना तोटा या तत्वावर चालविणेस व प्रती प्रवासी रु.१००/- प्रमाणे सेवा आकार घेण्यास मान्यता देण्यात आली. तसेच या अनुषंगीक महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांचे ना हरकत प्रमाणपत्र व इतर मान्यता घेणे, उप प्रादेशीक परिवहन कार्यालयाच्या नियमानुसार सदर बसचे परमीट घेऊन टॅक्स भरणेस मान्यता देण्यात आली. (कार्यवाही-वाहन विभाग)

मा.विश्वस्तांना आयत्या वेळी घेतलेले ठराव.

आयत्या वेळेचा विषय नं.०६

ठराव क्र.६७/१ संस्थानचे अध्यक्ष मा.ना.श्री.आशुतोष अशोकराव काळे यांना राज्यमंत्री पद मिळालेले असल्याने मा.अध्यक्ष महोदय यांचा अभिनंदनाचा ठराव करण्यात येत आहे.

आयत्या वेळेचा विषय नं.०७

ठराव क्र.६७/२ शिर्डी ग्रामस्थांना श्रींचे दर्शनासाठी आधारकार्ड व मतदानकार्ड आवश्यक असलेबाबतचे फलक लावणेत यावेत.

(कार्यवाही- संरक्षण विभाग/बांधकाम विभाग)

आयत्या वेळेचा विषय नं.०८

ठराव क्र.६७/३ संस्थानचे सुधारीत आकृतीबंधाचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात यावा.

(कार्यवाही- सामान्य प्रशासन विभाग विभाग)

आयत्या वेळेचा विषय नं.०९

ठराव क्र.६७/४ संस्थानचे रुग्णालयात डॉक्टर भरतीचे वेळी मुलाखत घेणेसाठी निवड समितीमध्ये प्रत्येक क्षेत्रातील तज्ञ डॉक्टरांचा समावेश करण्यात यावा.

(कार्यवाही- श्री साईबाबा हॉस्पिटल)

आयत्या वेळेचा विषय नं.१०

ठराव क्र.६७/५ संस्थानकडे ठेकेदारामार्फत कार्यरत असलेले सुरक्षा रक्षक व माजी सैनिक सुरक्षा कर्मचारी हे सक्षम असावेत, याकरीता त्यांना या क्षेत्रातील तज्ञ व्यक्तीकडून प्रशिक्षण देण्यात यावे. याकामी सेवानिवृत्त शासकीय अधिकारी यांची सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात यावी.

(कार्यवाही- संरक्षण विभाग)

आयत्या वेळेचा विषय नं.११

ठराव क्र.६७/६ सुरक्षा रक्षकाची कामाची वेळ ८ तासाची असते, या कालावधीत सदर सुरक्षा रक्षकास ठरावीक वेळेसाठी Reliever म्हणून दुस-या सुरक्षा रक्षकाची नियुक्ती करणेबाबत संबंधीत ठेकेदारास सुचना देण्यात याव्यात.

(कार्यवाही- संरक्षण विभाग)

आयत्या वेळेचा विषय नं.१२

ठराव क्र.६७/७ संस्थान कर्मचा-यांना गणवेश देणेकामी सविस्तर प्रस्ताव मा.व्यवस्थापन समितीपुढे ठेवण्यात यावा.

(कार्यवाही- खरेदी विभाग)

आयत्या वेळेचा विषय नं.१३

ठराव क्र.६७/८ श्रींचे दर्शनासाठी साईभक्तांकरीता असलेल्या बायोमेट्रीक पास पध्दतीचे पुर्नविलोकन करण्यात यावे. त्यामध्ये आवश्यक त्या सुधारणा करण्यात याव्यात.

(कार्यवाही- माहिती तंत्रज्ञान विभाग/संरक्षण विभाग)

आयत्या वेळेचा विषय नं.१४

ठराव क्र.६७/१ साईभक्तांना ऑनलाईन दर्शन पासची प्रिंट काढणेसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी. याबाबतचे वेगवेगळ्या भाषेतील फलक ठिकठिकाणी दर्शनी भागात लावण्यात यावे.
(कार्यवाही- माहिती तंत्रज्ञान विभाग/बांधकाम विभाग)

आयत्या वेळेचा विषय नं.१५

ठराव क्र.६७/१० संस्थानचे ध्वनीक्षेपन विभागातील यंत्रणा बदलणेबाबत कार्यवाही करण्यात यावी.
(कार्यवाही- ध्वनिक्षेपन विभाग)

आयत्या वेळेचा विषय नं.१६

ठराव क्र.६७/११ शिर्डी- नाशिक मार्गावरील पालखी थांब्यांची दुरुस्ती करण्यात यावी. साई पालखी आयोजकांची चर्चा करून नविन पालखी थांबे तयार करणेबाबत कार्यवाही करण्यात यावी. पालखी बरोबर येणा-या साईभक्तांना दर्शनव्यवस्था, वैद्यकीय व्यवस्था उपलब्ध करून देण्यात यावी.
(कार्यवाही- बांधकाम विभाग/मंदिर विभाग/श्री साईबाबा हॉस्पिटल)

आयत्या वेळेचा विषय नं.१७

ठराव क्र.६७/१२ संस्थानमार्फत देण्यात येणा-या वैद्यकीय आर्थिक अनुदानबाबतचा सुधारीत प्रस्ताव मा.व्यवस्थापन समितीचे सभेमध्ये ठेवण्यात यावा.
(कार्यवाही- श्री साईनाथ रुग्णालय)

आयत्या वेळेचा विषय नं.१८

ठराव क्र.६७/१३ श्री साईबाबांचे शिकवणीचा प्रचार व प्रसार करण्याच्या हेतूने संस्थानमार्फत सन १९२६ पासून साईलिला हे मासिक प्रकाशित करण्यात येते. साईलिला मासिकामध्ये श्री साईबाबा विषयीची माहिती तसेच श्री साईबाबा बद्दल साईभक्तांना आलेले अनुभव याबाबतची माहिती प्रकाशित करण्यास प्राधान्य देण्यात यावे. साईलिला मासिकाचे संपादक बदलण्यात यावे, मासिकाचे प्रकाशन मुंबई ऐवजी शिर्डी येथुन करण्यात यावे.
(कार्यवाही- प्रकाशने विभाग)

आयत्या वेळेचा विषय नं.१९

ठराव क्र.६७/१४ संस्थानचे परिसरात खाजगी संस्थाऐवजी जिल्हा रुग्णालयांना रक्तदान शिबीर आयोजित करण्यास परवानगी देण्यात यावी. संस्थानचे रुग्णालयाची मागणी वाढल्यास तसेच महत्वाचे दिवशी (गुरुवार, रविवार, उत्सव कालावधी) बाहेरील रुग्णालयांना रक्तदान शिबीर आयोजित करण्यास परवानगी देण्यात येऊ नये. रक्त संकलन वाढविणेसाठी घोषणा (announcement) करण्यात यावी.
(कार्यवाही- श्री साईबाबा हॉस्पिटल)

आयत्या वेळेचा विषय नं.२०

ठराव क्र.६७/१५ ४ नंबर गेटजवळील संस्थानचे देणगी काऊंटर अत्यंत अपु-या जागेत आहे. त्या ठिकाणची महत्वाची जागा श्री साई संस्थान एम्प्लॉईज सोसायटीला व्यवसायासाठी दिलेली आहे ते काढून त्याऐवजी संस्थानचे देणगी काऊंटर प्रशस्त व अद्ययावत करण्यात यावे.
(कार्यवाही- लेखाशाखा/मालमत्ता विभाग/बांधकाम विभाग)

आयत्या वेळेचा विषय नं.२१

ठराव क्र.६७/१६ व्दारावती भक्तनिवासस्थान व श्री साई प्रसादालय येथील पुस्तक विक्री काऊंटर पुर्ववत सुरु करण्यात यावी.
(कार्यवाही- प्रकाशने विभाग)

आयत्या वेळेचा विषय नं.२२

ठराव क्र.६७/१७ शिर्डी विमानतळ येथे लाडू प्रसाद विक्री व पुस्तक विक्री काऊंटर सुरु करण्यात यावे.
(कार्यवाही- प्रकाशने विभाग/लाडू प्रसाद निर्मिती विभाग)

आयत्या वेळेचा विषय नं.२३

ठराव क्र.६७/१८ श्री साई प्रसादालय येथे दोन लाडू प्रसाद विक्री काऊंटर सुरु करण्यात यावे. तसेच सध्या सुरु असलेल्या ठिकाणी दोन किंवा तीन लाडू प्रसाद विक्री काऊंटर सुरु करण्यात यावेत.

(कार्यवाही- लाडू प्रसाद निर्मिती विभाग)

आयत्या वेळेचा विषय नं.२४

ठराव क्र.६७/१९ ३ नंबर गेटजवळील देणगी काऊंटर सुरु करण्यात यावे.

(कार्यवाही-लेखाशाखा)

आयत्या वेळेचा विषय नं.२५

ठराव क्र.६७/२० लेखाधिकारी यांनी दररोज सर्व देणगी काऊंटरला भेट दयावी.

(कार्यवाही-लेखाशाखा)

आयत्या वेळेचा विषय नं.२६

ठराव क्र.६७/२१ देणगी काऊंटर व जनसंपर्क कार्यालय यांनी समन्वयाने देणगीदार साईभक्तांची आरती व दर्शनाची व्यवस्था करावी.

(कार्यवाही- लेखाशाखा/जनसंपर्क कार्यालय)

आयत्या वेळेचा विषय नं.२७

ठराव क्र.६७/२२ देणगी काऊंटर सर्व सुविधा युक्त (luxurious) बनविण्यात यावेत. साईभक्तांना पासपोर्टची झेरॉक्स काढणेची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी. साईभक्तांचा देणगी देतेवेळीचा फोटो काढून तो त्यांना उपलब्ध करून देण्याची सुविधा करावी. संस्थानचे विविध प्रकल्प रुग्णालये, शैक्षणिक संकुल, श्री साई प्रसादालय यांची माहिती देणेसाठी Display बसविण्यात यावा.

(कार्यवाही- लेखाशाखा)

आयत्या वेळेचा विषय नं.२८

ठराव क्र.६७/२३ सन २०२२ ची श्री साई दैनंदिनी, दिनदर्शिका व कार्यालयीन दिनदर्शिका विक्री करिता मंत्रालय, मुंबई येथे काऊंटर सुरु करावे.

(कार्यवाही- प्रकाशने विभाग)

आयत्या वेळेचा विषय नं.२९

ठराव क्र.६७/२४ सन २०२३ ची श्री साई दैनंदिनी दिपावली /लक्ष्मीपुजनापुर्वी उपलब्ध होईल याप्रमाणे छपाईबाबतचे नियोजन करावे. श्री साई दैनंदिनी पुर्वीप्रमाणे मराठी व इंग्रजी एकत्रितपणे छपाई करण्यात यावी.

(कार्यवाही- प्रकाशने विभाग)

आयत्या वेळेचा विषय नं.३०

ठराव क्र.६७/२५ पुर्वीप्रमाणे श्रींची काकड आरतीची वेळ सकाळी ५.१५ वा. व शेजारतीची वेळ रात्री १०.०० वा. असा बदल करण्यासंदर्भात कार्यवाही करण्यात यावी.

(कार्यवाही- मंदिर विभाग)

आयत्या वेळेचा विषय नं.३१

ठराव क्र.६७/२६ संस्थानचे रुग्णालयातील बंद असलेली मशिनरी चालू करण्यात यावी. रुग्णालयाकरीता laser treatment मशिन खरेदी करण्यात यावे.

(कार्यवाही- श्री साईबाबा हॉस्पिटल)

आयत्या वेळेचा विषय नं.३२

ठराव क्र.६७/२७ संस्थानचे जनसंपर्क कार्यालय व रुग्णालयाचे जनसंपर्क कार्यालय या ठिकाणी हिंदी व इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असणा-या वकृत्वकुशल कर्मचा-यांची भरती करण्यात यावी.

(कार्यवाही- सामान्य प्रशासन विभाग)

आयत्या वेळेचा विषय नं.३३

ठराव क्र.६७/२८ संस्थानचे शैक्षणिक संकुलामध्ये प्राथमिक शाळा सुरु करणेबाबतचा प्रस्ताव मा.व्यवस्थापन समिती सभेपुढे सादर करण्यात यावा. (कार्यवाही- श्री साईबाबा कन्या विद्या मंदिर)

आयत्या वेळेचा विषय नं.३४

ठराव क्र.६७/२९ संस्थानचे रुग्णालयातील डॉक्टर ड्युटीच्या वेळेत उपलब्ध नसतात, त्यामुळे रुग्णांची गैरसोय होते. अशा डॉक्टरांवर कारवाई करण्यात यावी.

(कार्यवाही- श्री साईबाबा हॉस्पिटल)

वरील निर्णय क्र.०१ ते ६७ सर्वानुमते घेण्यात आले.
यानंतर रात्रौ. १०.०० वाजता सभा समाप्तीची घोषणा करण्यात आली.

स्वाक्षरीत/-
(भाग्यश्री बानायत,भा.प्र.से.)
मुख्य कार्यकारी अधिकारी

स्वाक्षरीत/-
(ना.आशुतोष अशोकराव काळे)
अध्यक्ष

श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डी